

Seat No	
---------	--



Total No. of Pages:02
-----------------------

**Kamala College, Kolhapur**

**(Autonomous)**

**Yogashastra**

**M.A. Part (I) Semester (II) Examination May- 2024**

**NEP -2020 Level -6**

**Anatomy Physiology and Yogic Practices**

**Subject Code: CC-202**

**Day and Date: Saturday ,04/05/2024**

**Total marks:80**

**Time: 11.00 a.m. to 02.00 p.m.**

**Instructions:**

- 1. Question no. 1 is compulsory.**
- 2. Answer any four question out of remaining six questions.**
- 3. Figures to the right indicate full marks.**

Q 1) Choose the correct answer.

[20]

- Master endocrine gland is -----
  - Pituitary gland
  - Pancreas
  - Andrenal gland
  - Thyroid gland
- Total blood volume in the body is -----
  - 5 litre
  - 10 litres
  - 7 litres
  - None of these
- Total muscle in the body-----
  - 640
  - 1000
  - 200
  - 750
- Blood is type of ----- tissue
  - Connective tissue
  - nervous tissue
  - Muscle tissue
  - none of these
- The spinal cord begins at the -----
  - Medulla.
  - Tissues
  - Lumbar
  - Stomach
- Human body contains -----% of blood
  - 20
  - 10
  - 20
  - 25





4) रक्त हा ----- टीशू आहे.

अ) कनेक्टिव टीशू

ब) नर्व्हस टीशू

क) मसल्स टीशू

ड) यापैकी एकही नाही

5) स्पयानल कॉर्ड हा ----- पासून सुरू होतो

अ) मेडूला

ब) टीशूज

क) लंबार्ड

ड) जठर

6) म्ानवी शरीरात ----- टक्के इतके रक्त असते.

अ) 20

ब) 10

क) 50

ड) 25

7) कानाचा मार्ग ----- से.मी. लांब असतो.

अ) 5.

ब) 4

क) 2.5

ड) 3

8) एकूण पचनसंस्थेची लांबी ----- असते .

अ) 20 फूट

ब) 15 फूट

क) 30 फूट

ड) 10 फूट

9) रक्ताभिसरण ही क्रिया ----- मार्फत होते.

अ) हृदय

ब) मूत्रपिंड

क) स्नायू

ड) जठर

10) रक्तदाब हा ----- च्या साहाय्याने मोजला जातो .

अ) स्पयारोमीटर

ब) सिगमोमनोमीटर

क) सिसोमिटर

ड) हायग्रोमीटर



प्र.2) मज्जासंस्थेवर होणारा योगाचा परिणाम स्पष्ट करा.

[15]

प्र.3) प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय ते सांगून उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा.

[15]

प्र.4) हृदयाची रचना व कार्य लिहा.

[15]

प्र.5) मूत्र विषयीची सविस्तर माहिती विषद करा.

[15]

प्र.6) मूत्रपिंड ची सुबक आकृती काढा आणि कार्य स्पष्ट करा

[15]

प्र.7) शरीरातील ग्रंथीवर योगाचा होणारा परिणाम स्पष्ट करा.

[15]